



BHANSALI ENGINEERING POLYMERS LIMITED

CIN : L27100MH1984PLC032637

Registered Office : 401, 4th Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058.
 Tel. : (91-22) 2621 6060/61/62/63/64 • Fax : (91-22) 2621 6077 • E-mail : abstron@bhansaliabs.com • Website : www.bhansaliabs.com

BEPL/SEC/2021/58**27th May, 2021**

To The BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Security Code: 500052	To The National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Security Code: BEPL
--	--

Sub: Newspaper publications - Announcement of 37th Annual General Meeting, scheduled to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, and in compliance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular number Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 issued by Securities and Exchange Board of India, attached is extract copies of Business Standard (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) newspapers dated 27th May, 2021, giving Notice of the 37th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Wednesday, 30th June, 2021 at 11.00 am through Video Conferencing / Other Audio Visual Means along with the procedure for registering e-mail addresses and other relevant information as required under the aforesaid circulars.

You are requested to take the same on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,
 For **Bhansali Engineering Polymers Limited**

Ashwin M. Patel
Company Secretary & GM (Legal)



Encl: As above

bhansali ENGINEERING polymers LIMITED
CIN - L27100MH1984PLC032637
 Regd. Office: 401, 4th Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058.
Phone : (91-22) 2621 6060 • **Fax:** (91-22) 2621 6077
E-mail: investors@bhansali.com • **Website:** www.bhansali.com

NOTICE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the members of Bhansali Engineering Polymers Limited (the Company) will be held on Wednesday, 30th June, 2021 at 11.00 am through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), to transact the business(es) that will be set forth in the Notice of AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ('MCA') has, vide General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred as 'Circulars') allowed the companies to hold AGM through VC/OAVM, without physical presence of members at the venue. In compliance with the Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2020-21, inter-alia, containing Board's Report, Auditor's Report and Audited Financial Statements will be sent only through electronic mode to all those members who have registered their email address with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report 2020-21 will also be made available on the website of the Company at www.bhansali.com, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility. The instructions for joining the AGM would be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting / e-voting will be provided in the Notice of AGM.

In case the members have not registered their email address, they can follow the below procedure:

Members holding Equity Shares of the Company in Physical Form and who have not registered their E-mail addresses may get their E-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd. by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail / Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile Number and E-mail ID and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB). In case of any query, a member may send an E-mail to RTA at RNT.helpdesk@linkintime.co.in

Members holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their E-mail addresses may temporarily get their E-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd. by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DP ID-Client ID/PAN, Mobile Number and E-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to RTA at RNT.helpdesk@linkintime.co.in

On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder, which needs to be entered in the link for verification.

The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address / electronic bank mandate with their respective Depository Participant.


Also, pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at the rates prescribed in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical form, with the Company by clicking on https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and following the procedure mentioned therein latest by 21st June, 2021. No withholding of tax is applicable to (i) resident individual Shareholders having valid PAN and if the dividend payable is less than Rs.5,000/- per financial year; (ii) Resident Insurance Companies and (iii) Resident Mutual Fund category shareholders.

The Company has enabled a Shareholder web-portal for submission of tax exemption forms/requested documents. Shareholders can submit their tax exemption forms and supporting documents directly on portal for purposes of tax deduction at source by clicking the link i.e. <https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html> and selecting "Bhansali Engineering Polymers Limited" in the Company dropdown. Shareholders can also forward their TDS related query/documents on helpdivtax@linkintime.co.in

For Bhansali Engineering Polymers Limited

Place: Mumbai
Date : 26th May, 2021

Ashwin M. Patel
Company Secretary & GM (Legal)

TVS MOTOR COMPANY LIMITED 
 Registered Office: "Chaitanya" No.12 Khadse Naxos Khan Road, Chennai - 600 006.
 E-mail: icsta@icsta.com www.tvsmotor.com

Notice for loss of share certificates

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company are stated to have been lost and the registered holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the Company for the issue of duplicate share certificate.

Folio No	Share Cert. Nos.	No. of Shares	Distinctive Nos.	Name of Registered Holder
J06035	12010	10	231934226 to 231934235	JANALATHA S
S24314	12011	10	231934236 to 231934245	SUBRAMANIAN K
K09729	12390 19263	142	232082158 - 232082299 241948462 - 241948603	KESHAV DAS DAGA
N0788	6398 17318	500	141195221 - 141195720 240700913 - 240701412	NARAYANAN SRINIVASA RAGHAVAN
M11248	10016 16456	714	231336096 - 231336809 240105746 - 240106459	MANNAR J E KOMALA MANNAR
A09170	17625	3500	240923573 - 240927072	ANAND VEL
V08226	11528 17201	248	231757926 - 231758173 240620745 - 240620992	VENKATNARAYAN R

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates. Any person(s) who has / have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.

Place : Chennai
Date : 26.05.2021

For TVS Motor Company Limited
K S SRINIVASAN
Company Secretary

BHAGWATI AUTOCAST LIMITED
 Regd. Office: Survey No. 816 (New Survey No.259), Village : Rajoda, Near Bavla, Dist. : Ahmedabad 382 220
 Phone: +91 2714 232283 / 232983 / 232066,
 email: cs@bhagwati.com CIN: L27100GJ1981PLC004718

Extract of Audited financial results for the quarter and Year ended 31st March 2021
 [Rs. in lakhs except EPS]

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)
1	Total Income from operations	3335.49	2376.55	10442.50	10062.16
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	159.32	64.63	238.43	304.45
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	159.32	64.63	238.43	304.45
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	114.81	43.09	171.90	216.21
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	128.00	45.33	184.34	215.21
6	Equity share capital (Face value per share Rs. 10/- each)	288.07	288.07	288.07	288.07
7	Earnings per share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted	3.99	1.50	5.97	7.51

NOTES

[1] The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 26, 2021. The audit as required under regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the Company.

[2] The financial results for the Quarter and Year ended March 31, 2021 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

[3] The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021, filed with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.bhagwati.com

By Order of the Board of Directors
For, Bhagwati Autocast Limited

Place: Ahmedabad
Date: 26.05.2021

Sd/-
(Dr. Pravin N. Bhagwati)
Chairman & Joint Managing Director
DIN: 00096799

ATC BEVERAGES PRIVATE LIMITED

CIN: U01554MH2004PTC339661

Regd. Office: Office No. 03, Level 1, Centrium, Phoenix Market City, 15, Lal Bahadur Shastri Road, Kurla (West), Mumbai 400070;
 Tel No.: +91-22-61801700 | Email: legal@thevanitycase.com

Form NO. CAA. 2

[Pursuant to Section 230(3) and rule 6 and rule 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 1069 OF 2020

In the matter of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Composite Scheme of Arrangement and Amalgamation between Avalon Cosmetics Private Limited ('the Demerged Company') and ATC Beverages Private Limited ('the Transferor Company') and Hindustan Foods Limited ('the Resulting Company' or 'the Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme').

ATC BEVERAGES PRIVATE LIMITED

a Company Incorporated under the companies Act 1956

Having its Registered Office at

Office No. 03, Level 1, Centrium, Phoenix Market City,

15, Lal Bahadur Shastri Rd, Kurla (West),

Mumbai 400070, Maharashtra, India

CIN: U01554MH2004PTC339661

.....APPLICANT COMPANY

Notice and Advertisement of the Tribunal Convened Meeting of the Equity Shareholders and Preference Shareholders (Meetings) of the Applicant Company

Notice is hereby given that by an order dated April 26, 2021, the Mumbai Bench of the Hon'ble National Company Law Tribunal ('NCLT' or 'Tribunal') has directed the Meeting of the Equity Shareholders and Preference Shareholders of the Applicant Company be held for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the Composite Scheme of Arrangement and Amalgamation between Avalon Cosmetics Private Limited ('ACPL' or 'the Demerged Company'), ATC Beverages Private Limited ('ABPL' or 'the Transferor Company') and Hindustan Foods Limited ('HFL' or 'the Transferee/ Resulting Company') and their respective Shareholders ('the Scheme').

In pursuance of the said order, and as directed therein, Notice of the Meeting along with corresponding annexures will be sent to Equity and Preference Shareholders at their registered e-mail addresses with the Company. Further, in pursuance of the said order, Notice is hereby given that the Meeting of the Equity Shareholders of the Applicant Company will be held through Video Conferencing ('VC') or Other Audio-Visual Means ('OAVM') mode, following the operating procedures (with requisite modifications as may be required) referred to in Circular No.14/2020 dated April 8, 2020 read with Circular Nos. 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020 and 39/2020 dated December 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA Circulars') on **Wednesday, June 30, 2021 at 4:00p.m. (IST)**, as physical Meeting would not be possible in view of the ongoing COVID-19 pandemic and related social distancing norms.

Further, in pursuance of the said order, Notice is hereby given that the Meeting of the **9% Convertible Preference Shareholders will be held on Wednesday, June 30, 2021 at 2:00 p.m. (IST) and 11.5% Convertible Preference Shareholders will be held on Wednesday, June 30, 2021 at 3:00 p.m. (IST)** and will be held through VC/OAVM mode, following the operating procedures (with requisite modifications as may be required) referred to in MCA Circulars.

For the purpose of the Meetings, the Applicant Company has entered into an agreement with Link Intime India Private Limited ('LIIPL') for facilitating voting by electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a Member using electronic means prior to the Meeting as well as on the date of the Meeting will be provided by LIIPL.

The voting rights of the Equity and Preference Shareholders shall be in proportion to their shareholding in the Applicant Company as on the close of the business hours of Wednesday, June 23, 2021 ('cut-off date'). In case of voting by electronic means prior to the Meeting, the voting will commence from Sunday, June 27, 2021 at 09:00 a.m. (IST) and end on Tuesday, June 29, 2021 at 05:00 p.m. (IST). Votes should be casted in the manner described in the instructions to the respective Notices. All existing Equity and Preference Shareholders whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Company as on the cut-off date shall be entitled to avail the facility of voting by electronic means. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice of Meetings for information purpose only.

Any person, who acquires shares of the Applicant Company and becomes Member of the Applicant Company after dispatch of the Notice, shall be entitled to avail the facility of voting by electronic means only if his name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the Company as on the cut-off date. Such a person may obtain the login ID and password for e-voting by sending a request at legal@thevanitycase.com or to enotices@linkintime.co.in. A Member who has casted his/her vote by electronic means prior to the Meeting shall also be eligible to participate in the Meeting through VC/OAVM facility but shall not be entitled to cast his/her vote again during the Meeting.

For Shareholders whose e-mail addresses are not registered with the Applicant Company, they may follow the procedure mentioned in the Notes to the notice for casting their votes and can also get their e-mail address registered with the Applicant Company. Copies of Notice of the Meetings and the accompanying documents are available at the Registered Office of the Company. A copy of the same is also available on the website of LIIPL at www.linkintime.co.in. The shareholders opting to cast their votes through voting by electronic means are requested to read the instructions in the Notes to the Notice of the Meeting carefully.

Copies of the said Scheme, and of the Statement under Section 230 of the Companies Act, 2013 ('the Act') can also be obtained free of charge on any day (except Saturday, Sunday and public holidays) from the Registered office of the Applicant Company or by emailing at legal@thevanitycase.com.

In case of any queries / grievances connected with voting by electronic means, you may refer to the Frequently Asked Questions and Insta Vote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-4918 6000.

Members can also contact the below persons for such queries/ grievances or for technical assistance required before / during the Meeting to access and participate in the NCLT convened meeting:

a. Send a request to enotices@linkintime.co.in or may contact Mr. Nihar Kudaskar, Associate - Technology Group of Link Intime India Private Limited on: - Tel: 022-4918 6000; or

b. Members may also write to the Company Secretary at the Applicant Company's email address investorrelations@thevanitycase.com

Since these Meetings of the Shareholders of the Applicant Company is being held as per the directions of the NCLT through VC/OAVM facility, the physical attendance of Shareholders of the Applicant Company has been dispensed with. Hence, please note that the facility of appointing proxy(ies) by Shareholders will not be available. Institutional investors and Body Corporates who are Members of the Applicant Company are encouraged to attend the Meeting of the Company through VC/OAVM mode and vote electronically and are entitled to appoint Authorised Representatives to attend this Meeting through VC/OAVM and participate there at and cast their votes through voting by electronic means. They are required to send a scanned copy (PDF/JPG Format) of the Board Resolution/ Power of Attorney authorizing its representatives to attend and vote at the Meeting through VC/OAVM on its behalf pursuant to Section 112 and 113 of the Act at legal@thevanitycase.com.

The Tribunal has appointed Mr. Sahil Jaswant Sarvaiya, Director, and failing him, Ms. Amruta Anurag Adukia, Director of the Applicant Company, to be the Chairperson of the said Meetings of the Equity and Preference Shareholders of the Applicant Company. The abovementioned Scheme, if approved at the Meeting, will be subject to the subsequent approval of the NCLT.


The NCLT has appointed Mr. Prashant Sharma, Practising Company Secretary (CP No.: 7902 / Membership No. 21775), proprietor of M/s Prashant Sharma & Associates as scrutinizer (the 'Scrutinizer') to scrutinize the e-voting through electronic means prior to Meetings and also at the Meeting in a fair and transparent manner.

The results of the voting through electronic means for these Meetings shall be announced by the Chairperson not later than 7 days from the conclusion of the Meetings upon receipt of the Scrutinizer's report and the same shall be displayed at the Registered Office of the Applicant Company and will be uploaded on the website of LIIPL (www.linkintime.co.in), being the agency appointed by the Applicant Company to provide the voting facility by electronic means to the Shareholders of the Applicant Company, as aforesaid.

For ATC Beverages Private Limited

Sd/-
Sahil Sarvaiya
Chairperson appointed for the Meetings of Applicant Company

Date: May 27, 2021
Place: Mumbai


LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED
 CIN : U24200MH1989PLC051736,
 Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India | Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752
 Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

All amounts in Indian Rupees millions

Sr. No.	Particulars	Consolidated				
		Quarter ended 31.03.2021 (audited)	Quarter ended 31.12.2020 (unaudited)	Quarter ended 31.03.2020 (audited)	Year ended 31.03.2021 (audited)	Year ended 31.03.2020 (audited)
1	Total Income from Operations	5,213	4,374	3,879	17,731	15,386
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	487	535	34	1,584	551
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	487	535	40	1,584	808
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	364	452	102	1,271	702
5	Total Comprehensive Income for the period	359	452	98	1,267	697
6	Equity Share Capital	527	450	450	527	450
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	9,819	3,819
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share					
	Basic	1.56	2.01	0.46	5.59	2.86
	Diluted	1.55	2.01	0.46	5.58	2.86

Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter ended 31.03.2021 (audited)	Quarter ended 31.12.2020 (unaudited)	Quarter ended 31.03.2020 (audited)	Year ended 31.03.2021 (audited)	Year ended 31.03.2020 (audited)
1	Total Income from Operations	4,708	3,963	3,428	16,156	13,663
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	426	471	77	1,513	647
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	426	471	83	1,513	904
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	312	406	133	1,226	786
5	Total Comprehensive Income for the period	311	406	129	1,225	781
6	Equity Share Capital	527	450	450	527	450
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	9,918	3,959
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share					
	Basic	1.34	1.80	0.60	5.40	3.21
	Diluted	1.32	1.80	0.60	5.38	3.21

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.laxmi.com
- The financial results have been reviewed by the Audit Committee of the Board at their meeting held on May 25, 2021 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 25, 2021.
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('IndAS') prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
- The Board of Directors at their meeting held on May 25, 2021 have recommended dividend of Rs. 0.50/- per share of the face value of ₹2/- each (i.e. 25% of the face value) which is subject to approval by the Members of the Company at the forthcoming 32nd Annual General Meeting.

Place : Mumbai
Date : May 25, 2021

गुरूवार, दि. २७ मे २०२१

धारावीन पुन्हा एकदा कोरोनाला हरवल!

मुंबई, दि. २६, (प्रतिनिधी): मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असताना रुग्णालयातून डिस्पार्ज मिळवलेल्या रुग्णांच्या तुलेने नवीन बांधितांचा आकडा अधिक राहिला. १ हजार ३६२ नवीन रुग्णांची भर पडली तर त्याचवेळी १ हजार २१ रुग्ण करोनातून बरे झाले. दिवसभरात करोनाने ३८ रुग्ण दगावले. दरम्यान, सर्वांत मोठा दिलासा म्हणजे धारावी भागात केवळ तीन रुग्ण आढळले असून करोनाच्या दुसऱ्या लाटेतील हा निचांक ठरला आहे. मुंबईतील करोना स्थिती गेल्या काही दिवसांपासून निःशून्यत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या एक हजार जे दीड हजारपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे अँटिबॉट्झ रुग्णांची संख्याही कमी होत आहे. मुंबईतील रिक्तरी २ेट ९४ टक्क्यांवर पोहचला आहे तर रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या ३४८ दिवस इतका आहे.

तराफा दुर्घटनेतील ५५ मृतदेहांची ओळख पटवण्यात राश

मुंबई, दि. २६, (प्रतिनिधी) : तौक्ते चक्रीवादळात जलसमाधी मिळवलेल्या ‘पी ३०५’ तराफा आणि ‘वरप्रदा’ नौकेवरील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम मंगळवारीही सुरू होते. आतापर्यंत सुमारे ५५ मृतदेहांची ओळख पटली असून ५२ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, रागवट आणि गुजरात

घाटकोपर लक्ष्मीनगर श्री रामेश्वर सहकारी गृहवित्तगण संस्था (मर्यादित) <p>(नोकरी क्र. बी. ओ. एम्/ एम्/ एम्/ एम्.एम्.ओ. / डी.ओ./ १३०१/११९२/१३)</p> झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस. आर. ए) <p>लक्ष्मीनगर, फि. संसददाणा पाटील मार्ग, पंढरनगर घाटकोपर (पूर्व) , मुंबई -४०००७५.</p>	
हरवले आहे <p>भाग दाखला क्र.०२८. <p>भाग क्रमांक -१३६,ते १४०. <p>नाव - श्री. राजेशकुमार किसनलाल बजाज पत्ता - रम नं.००४, सुप्रिम इमारत, श्री रामेश्वर सह. गृह संस्था (मर्या.) लक्ष्मीनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई -४०००७५. <p>समासद क्र. १/२/१२४/०२८. <p>सदर भागदाखला लक्ष्मीनगर घाटकोपर येथून प्रसादवत्यास हरविले आहे. कोणास सापडल्यास किंवा दुय्यम भागदाखला देण्यास हक्क असल्यास १५ दिवसांत संस्थेस कळवावे. <p>आपाणुस वित्तीय करण्यात येणे की वरील प्रमाणे आपल्या वृत्तवातात जाहिरात प्रसिद्ध करावी.</p></p></p></p></p></p>	
दिवान - घाटकोपर <p>मुंबई <p>दिनांक -२७.०५.२०२१</p></p>	आपला विश्वासू <p>श्री. मुबारक सु. शेख <p>सचिव</p></p>

जाहीर नोटीस
तमाप जननेस या जाहीर नोटीसद्वारे सुचित करण्यात येते की, खालील बर्णनाच्या सदनिकेची मिळकत श्री श्रीय शंकर चहाण यांचे मालकीची होती व श्रीय शंकर चहाण दिनांक १९/९/२०१० रोजी मयत झाले आहेत, व त्यांचे पत्न्यात १) श्रीमती स्मिता श्रीय चहाण (पत्नी) २) श्री. समीर श्रीय चहाण (संतान मुलगा) व ३) श्री. नितेश श्रीय चहाण (संतान मुलगा) हे एकमेव कायदेशीर वारस आहेत. वर उल्लेखीत वारसांपैकी श्रीमती स्मिता श्रीय चहाण यांचे नाव सोसायटी रेकॉर्डर नांमिनी म्हणून सदनिकेच्या शेअर सर्टिफिकेटवर हस्तांतरण करण्यात आल्यानंतर, दिनांक ३१.१२.२०२०/ रोपीचा करानामा दिनांक २०.४.२०२१ रोजी नोंदणीकृत दस्त क्रमांक ६७११/२०२१ अन्वये श्रीमती, स्मिता श्रीय चहाण यांनी निम्न उल्लेखीत सदनिका, श्री. समीर श्रीय चहाण व श्री. नितेश श्रीय चहाण यांची मान्यता घेऊन श्री. निरंजन सिधेश्वर कुलकर्णी व सतिता सिधेश्वर कुलकर्णी यांस कायम धोर्ये देण्याचे ठरविले आहे. श्री. निरंजन सिधेश्वर कुलकर्णी व सतिता सिधेश्वर कुलकर्णी यांनी टी.जे.एस. वी. सहकारी बँक कल्याण शाखे मध्ये गृह कर्जाकरिता अर्ज सादर केला आहे तरी सदर सदनिकेची मिळकत विकत देणे अथवा गहाण ठेवणे संदर्भात कोणत्याही व्यक्ती, संस्था, बँक इत्यादी यांना गहाण, दान, बंधीस किंवा तीन किंवा इतर कोणताही बोजा किंवा इतर वारस हक्क, अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत खाती दिलेल्या पत्त्यावर योग्य त्या पुराव्यासोबती सिपक साधवाय व लेखी हरकत नोंदवावी. पुरावती कोणाचीही हरकत न आल्यास आमचे अंशित हरकत नाही असे ग्राह्य वरून निम्न उल्लेखीत मिळकतीबाबत कर्ज मंजुरी करून सदरू सदनिकेची मिळकत गहाण ठेवुन बँकेचा बोजा सदरू मिळकतीवर नोंदवतील याची नोंद घ्यावी.

मिळकतीचे परिशिष्ट

मौजे कावप, तालुका अंबरनाथ, जि.ठाणे, कुण्याव बंदगाव नगरपरिषदेच्या हद्दीवतील सधें क्रमांक ३१ हिस्सा क्रमांक ३ यावरील गायबी को-अॅ. हौ. सो. लि. मधील सदनिका क्र. ८ पहिला मजला, क्षेत्र ६०० चौ. फूट यांचीय रहिवासी सदनिकेची मिळकत.

सह/-
ऑफीस-बी/२०१, दुसरा मजला, सावंत बाझा, दत्त चौक,
सौ. एम. मलबारी
बदलापूर (प) -४२१५०३.



अ. क्र.	तपशील	एकमेव		एकत्रित		संयोजित	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही	
		३१.०३.२१	३१.१२.२०	३१.०३.२०	३१.०३.२०	३१.०३.२१	३१.१२.२०

लेखापरिशीत	अलेखापरिशीत	लेखापरिशीत	अलेखापरिशीत	लेखापरिशीत	अलेखापरिशीत	लेखापरिशीत	अलेखापरिशीत
१.कार्यचलनातूत एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२५६.३१	११३५.५९	११९५.८४	४५०६.६३	४६९८.१७	२८३१.००	३०३०.५१
२.करोपुर्ब साधारण प्रक्रियेतूत निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	४१८.७०	१३०.८३	१००.२७	७४४.९९	५५१.३८	३४१.७१	३२०.१०
३.करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	३२०.५९	१०२.९५	७५.७७	५६३.५०	४०३.५३	२८६.८७	२४२.५९
४.करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/(तोटा)(-)	३२०.५९	१०२.९५	७५.७७	५६३.५०	४०३.५३	२८६.८७	२४२.५९
५.इतर सर्वंकष उत्पन्न	११५८	२६.५०	३८.५६	३८.५६	१३.७३	२३.३३	१५.९४
६.कालावधीकरिता संर्भक नफा/(तोटा)	३३५.३९	१२८.०५	४१.०६	५९१.२६	३०६.६६	१५२.८०	२५८.५४
७.भरणा केलें समान मांडवळ (दर्शी मूळ रु.५/-)	९९४	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५	२९४.७५
८.राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद फावटानुसार पुनर्मुल्यांकित राखीव बाबतूत)	५४३	१.७५	१.२९	१.५५	६.८४	४.८६	३.७६
९.उत्पन्न प्रतिभाग (इंशोरस)	५४३	१.७५	१.२९	१.५५	६.८४	४.८६	३.७६
इतर - सौमिकृत	५४३	१.७५	१.२९	१.५५	६.८४	४.८६	३.७६

दिव:

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मॅंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या बजुर्ब तिमाही आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वर्ष २०२०-२१ ची संपलेली तिमाही आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे लेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.datamats.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डिक्काण : मुंबई
दिनांक : २६.०५.२०२१

जीसी व्हॅजर्स लिमिटेड

(सीआयएन - एल२४२४९एमएच१९८४पीएलसी०३२७००)

नों. कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, निरंजन पॉइंट, मुंबई-४०० ०२१.
दु.: ९१-२२-६६७०८६००, फॅक्स: ९१-२२-६६७०८६५०
ई-मेल आयडी: geecce.investor@gcvlin.in; वेबसाईट: www.geecceventures.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे संक्षिप्त स्वतंत्र आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(प्रति सभमाण महिती व्यतिरिक्त रु. लाखांत)

तपशील	स्वतंत्र		संयोजित		एकत्रित	
	संपलेले तिमाही		संपलेले वर्ष		संपलेले तिमाही	
	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०

कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,६२१.२८	५९४.७१	४,३९७.१८	४,३५०.३५	१,६३५.९९	६८८.९५
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)	६१५.४६	२४४.६५	१,६८०.५०	१,८८५.७३	६०५.६८	३००.७८
कालावधीसाठी करपुर्ब निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	६१५.४६	२४४.६५	१,६८०.५०	१,८८५.७३	६०५.६८	३००.७८
कालावधीसाठी करनंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	४९८.०८	२२२.०९	१,५५६.२३	१,५५८.७५	२६९.३०	२९३.८०
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहित]	१,०९८.४६	४,८२९.८४	(१,२१२.५३)	१,३८५.७२	(२,७५५.६९)	५,५६८.८४
सभमाण भांडवल	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७
राखीव निधी (मागील वर्षाच्या लेखा-परिशिष्ट ताळेबंदात वर्शमुल्यांकित राखीव निधी वगळून)	-	-	४४,१३५.४५	३९,३०५.६२	-	-
प्रतिभागावर मिळकत (₹ १०/- प्रमाणे) (अखंडित आणि खंडित परिपालनाकरिता) अनन्यसाधारण बाबींनंतर						
१. मूलभूत:	२.३८	६.०३	७.१०	७.१९	१.२९	१.३९
२. सौमिकृत:	२.३८	१.१०	१.१०	७.१८	१.३९	४.८०

दिव:

- (क) वरील वित्तीय निष्कर्ष हे २५ मे, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्वितीकीत करण्यात आले आणि २५ मे, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.
- (ख) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड (इंडएएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीचा (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) (अमेजॅन्ट रुल्स), २०१६ च्या अनुषंगाने बनवले जाईल.
- (ग) कंपनीने १ एप्रिल, २०१८ पासून इंड एएस ११५ 'ग्राहकांशी करारानु मळिगारा महसूल' रचीकारला आहे. व्यवस्थापनाने केलेल्या मूल्यांकनानुसार कंपनीच्या वित्तीय विधानांवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.
- (घ) सेबी (लिस्टिंग अॅण्ड अरर डिस्कलोजर रिक्वायर्मॅंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजला दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलावर विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षअखेरचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.geecceventures.com) वर सुद्धा उपलब्ध आहे.
- (च) संचालक मंडळाने २५ मे २०२१ रोजी झालेल्या बैठकीत इक्विटी सभभागात १.९० रुपये इतका अंतिम लाभांश प्रस्तावित केला आहे.

जीसी व्हॅजर्स लिमिटेड करिता

सही/-

श्री गौरव स्वामसुखा

पूर्ण वेळ संचालक

(डीआयएन - ०१६४६९८९)

PUBLIC NOTICE			
NOTICE is hereby given that the broker/mentioned Sub Broker /Authorised Person is no longer affiliated as Sub Broker /Authorised Person of Kotak Securities Limited.			
Sub Broker/ Authorised Person Name	Trade Name	Exchange Registration Numbers of Sub Broker/ Authorised Person	Address of Sub Broker/ Authorised Person
SHYAM A KHEMKA	SHYAM A KHEMKA	NSE - AP029111311 BSE - AP01067301116907 NCDEX - 123321	Shop No 35 Ground Floor Divine Sheraton Plaza CHSL Jeeal Park Near Jain Maindir Bhayande East Thane -401105.

Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with us. Any person herenofort dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securities Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investors are requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing which it shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

Kotak Kotak Securities Limited, Registered Office: 27 BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051. CIN: U99999MUM1994PLC134051. Telephone No.: +22 43380000. Fax No.: +22 47732430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com. Correspondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 4000१7. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ0002001३7 (Member of BSE, NSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP00000258, and Research Analyst INH000000586, NSD/CDSL/IN-DP/NSDL-23-१7.

जाहीर नोटीस

आम जनतेला माहिती करिता कळविण्यात येते की आमचे अशिल श्री. प्रफुल सुरेशभाई गांधी व त्यांचा भाऊ श्री. प्रकाश सुरेश गांधी यांनी मिळून कु. नताशा पिटो यांच्याकडून सदनिका क्र. ००२ रोजी ४ अंदाजे ४४२.७५ sq.ft कोर्टपेट, तळ मजला, स्वस्तिक रेसिडेन्सी फेज -१ कॉ. ऑप.हौ.सो.ली. स्वस्तिक रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स मध्ये सर्वे नं. १७८/३,१७६/१,१७६/४, १७८/५, १७९/५,१७९/३, १७९/४/१, १७९/४/१, १७९/७ आणि १७८/७, गाव कावेसर, जो. बी. रोड, ठाणे पश्चिम-४००६१५ ही निवासी सदनिका कायमस्वरूपी मालकी तत्वावर विकत घेतले आहे. सदर दस्ताची नोंदणी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय ठाणे ५ यांच्याकडे दस्त क्रमांक २ न ५- ४२४२/२००४ दिनांक २८/०६/२००४ अनवय केली आहे. व त्यांच्याकडे सदर सोसायटीचे ५ शेअर्स असून प्रत्येकी रु. ५० मात्र, शेअर प्रमाणपत्र क्र. १०९ शेअर्स नं. ५४१ ते ५४४ असे आहे.

सदर सदनिका श्री. प्रफुल सुरेशभाई गांधी व त्यांचा भाऊ श्री. प्रकाश सुरेश गांधी यांनी कु. नताशा पिटो यांच्याकडून विकत घेतली आहे.

माझ्या अशिलालाचा भाऊ श्री. प्रकाश सुरेश गांधी यांचे दिनांक १९/१०/२००८ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची बायको श्रीमती ममता प्रकाश गांधी वय ४२ वर्ष आणि त्यांच्या दोन्ही मुली १) कु. अश्विनी प्रकाश गांधी वय २३ वर्ष आणि २) कु. निकिता प्रकाश गांधी वय २१ वर्ष असे कायदेशीर वारस असल्याने, माझे अशील यांनी सदर सदनिका व सदर शेअर्स स्वतःच्या नावे करण्यासाठी संबंधित सोसायटीमध्ये अर्ज सादर केलेला आहे.

तरी सदर सदनिकेवर कोणाचाही विक्री, गहाण, बोजा, बक्षीस, न्याय भाडेपट्टा, भोगवटा, ताबा, वारसा हक्क, देखभाल सुविधविकार, जप्त किंवा अन्य हक्क अधिकार अशा कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार हितसंबंध बाबतीत १५ दिवसांच्या आत खाली सही करणार यांच्याकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह हरकत दखल करावी व त्याची पावती घ्यावी. अन्यथा सदर सदनिकेचे टायटल निर्बंध व चोख आहे असे समजून माझे अशील सदर सदनिका व शेअर्स स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी पुढील कारवाई करतील व त्यांनंतर कोणत्याही कसलाही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मुदतबाह्य हरकती असल्यास त्या आमच्या अशिलालावर बांधनकारक राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.

सल्लागार : सौ. जयश्री शेळके

चौधरी बंगला नों. २, तळ मजला, युनिवर्सल हॉस्पिटलच्या मागे , वाघबीळ नका, वाघबीळ, कावेसर, जो.बी.रोड, ठाणे पश्चिम ४००६१५
मोबा. नं. ८१०४१७३३७१

जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन क्र.एल४४११०एमएच१९९४पीएलसी१२२८६६

नोंदणीकृत कार्यालय: १६-०१, अंधेरी इंडस्ट्रीयल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४३.
दुर.क्र.:०१२२-६७७४३५५५, फॅक्स क्र.:२६७३०८१५, वेबसाईट:www.jkumar.com
ई-मेल:info@jkumar.com

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	लेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
	३१.०३.२१	३१.१२.२०	३१.०३.२०	३१.०३.२१

कार्यचलनातूत एकूण उत्पन्न	९९९९९.९६	८१६२१.०३	८७७७८.०८	२५७०४.४१	२९७०५३.६७
इतर उत्पन्न	६४५.७४	६८६.०६	८०४.९९	२५८.९५	२८२९.९१
एकूण उत्पन्न	९९६४४.१०	८२३०७.०९	८८८२.०७	२५९६३.३६	२९९८८३.५८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतूत)	४४४३.६१	६१७९.१२	४०३१.३८	८८५६.२२	२३३२६.७५
करपुर्ब कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	४४४३.६१	६१७९.१२	४०३१.३८	८८५६.८२	२३३२६.७५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	३२७०.६३	४४९१.१२	३१०५.७७	६३११.५६	१८३५७.५६
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	३२२४.८७	४५५५.३८	३२३६.५१	६४३८.५०	१८४८१.३४
सभमाण मांडवळ	३७८३.२८	३७८३.२८	३७८३.२८	३७८३.२८	३७८३.२८
इतर सभमाण (पुनर्मुल्यांकित राखीव बाबतूत)	-	-	-	१८४५०५.६९	१७९३१३.०१
उत्पन्न प्रतिभाग (दर्शी मुल्य रु.५/-प्रत्येकी)	४.३३	५.९४	४.१०	८.४५	२४.२६
अ) मूळ:	४.३३	५.९४	४.१०	८.४५	२४.२६
ब) सौमिकृत:					